

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य सल्लागार परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: याचिका-६२१४/प्र.क्र.१६/एस.डी-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक: २९ फेब्रुवारी, २०१६

**वाचा -**

- १) केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९
- २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-आरटीई-२०१३/प्र.क्र.२५/प्राशि-१, दिनांक १९ मार्च, २०१३

**प्रस्तावना-**

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या कलम ३४ अन्वये प्रत्येक राज्याने जास्तीत जास्त १५ अशासकीय सदस्य असलेली तसेच शिक्षण व मुलांचा विकास या क्षेत्रामध्ये तज्ञ व अनुभवी व्यक्तींची निवड करून राज्य सल्लागार परिषद (State Advisory Committee) स्थापन करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. सदर समिती RTE Act २००९ ची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनास मार्गदर्शन करेल. RTE Act २००९ मधील कलम ३४ नुसार RTE Act ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक १९/०३/२०१३ च्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री (शा.शि.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार समितीमध्ये १३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**शासन निर्णय-**

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य सल्लागार परिषदेतील अशासकीय सदस्य म्हणून खालील १३ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.	प्रवर्ग	नाव
१	विशेष गरजा असलेल्या मुलांकरिताच्या शिक्षणाचे विशेषीकृत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती	श्रीमती नेत्रा तेंडुलकर, पालघर
२	पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील विशेषीकृत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती	डॉ. मधुश्री सावजी, औरंगाबाद
३	अध्यापक शिक्षणाच्या क्षेत्रातील विशेषीकृत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असलेले	श्री. प्रकाश पोतदार, चाळीसगाव श्रीमती लता टिळेकर, पुणे
४	प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असलेले	१) श्रीमती प्रमिलाताई कोकड, पालघर २) डॉ. संजय मालपाणी, अहमदनगर ३) श्रीमती रेणू दांडेकर, दापोली

		४) डॉ. अ.वाय.महाजन, फैजपूर ५) डॉ. सर्जेराव ठोंबरे, औरंगाबाद ६) श्री. संदीप पवार, बीड ७) श्री. श्रीकांत देशपांडे, नागपूर ८) श्रीमती बसंती राँय, मुंबई ९) श्रीमती शुभदा चोकर, मुंबई
--	--	--

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२२६१२२८३५७१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( बी.आर.माळी )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई.
- ५) शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा) १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ८) सर्व वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग)
- ९) जिल्हा कोषागार अधिकारी, (पुणे)
- १०) सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई.
- ११) नियोजन विभाग/वित्त विभाग (व्यय-५/अर्थ-८)
- १२) शालेय शिक्षण विभाग (अर्थसंकल्प)
- १३) श्रीमती नेत्रा तेंडुलकर, पालघर
- १४) डॉ. मधुश्री सावजी, औरंगाबाद
- १५) श्री. प्रकाश पोतदार, चाळीसगाव
- १६) श्रीमती लता टिळेकर, पुणे
- १७) श्रीमती प्रमिलाताई कोकड, पालघर
- १८) डॉ. संजय मालपाणी, अहमदनगर
- १९) श्रीमती रेणू दांडेकर, दापोली
- २०) डॉ. अ.वाय.महाजन, फैजपूर
- २१) डॉ. सर्जेराव ठोंबरे, औरंगाबाद
- २२) श्री. संदीप पवार, बीड
- २३) श्री. श्रीकांत देशपांडे, नागपूर
- २४) श्रीमती बसंती राँय, मुंबई
- २५) श्रीमती शुभदा चोकर, मुंबई
- २६) निवड नस्ती (एस.डी.१).